

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ

शासकीय तंत्र निकेतन इमारत, क विभाग, दुसरा मजला,
४९, खेरवाडी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५९.

दुरध्वनी व फॅक्स क्र.२६४७ ४४ ३५

Email : chairman-msbve@nic.in

जा.क्र.मराव्यशिपमं/का-०४/परीक्षा/२०१९/७०६

दिनांक :- ०८/०७/२०१९

प्रति,

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
अधिकारी कार्यालय, (सर्व)

विषय- तंत्र माध्यमिक शाळा अंतर्गत पूर्व व्यवसायिक (Pre Vocational) एच एस सी (Vocational), COE (Construction Sector) व व्दिलक्षी (Bifocal) हे व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांस मंडळाच्या समकक्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेस बसण्याची संधी देण्याबाबत...

संदर्भ - या कार्यालयाचे पत्र क्र. मराव्यशिपमं/का-१२/थेटप्रवेश/१९९२/२०१५,
दि. २९.१०.२०१५

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून आपणांस कळविण्यात येते की, तंत्र माध्यमिक शाळा अंतर्गत पूर्व व्यवसायिक (Pre Vocational) एच एस सी (Vocational), COE (Construction Sector) व व्दिलक्षी (Bifocal) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या काही अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी थेट प्रवेशासाठी (Direct Admission) परवानगी देण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत एकूण २७७ अभ्यासक्रम कार्यरत आहेत. उपरोक्त तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या थेट परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून रोजगार स्वयंरोजगारास चालना मिळेल.

सोबत थेट प्रवेशासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची यादी जोडलेली आहे.

सदर प्रकरणी आवश्यक त्या सूचना संबंधित तंत्र माध्यमिक शाळा, एच.एस.सी (Vocational), COE (Construction Sector) आणि व्दिलक्षी अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांना देणे आवश्यक असल्याने संबंधित संस्थांना आपल्या स्तरावरून योग्य त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

सहा महिने आणि एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमांच्या थेट प्रवेशाबाबतचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

अक्र	बाब	दिनांक
१	तांत्रिक/एच.एस.सी. (Vocational) / व्दिलक्षी अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी अर्ज व प्रति विद्यार्थी रु. ३००/- एवढे शुल्क स्विकारणे, (प्रचलित पध्दतीनुसार जिल्हा कार्यालय स्तरावरसुध्दा अर्ज स्विकारता येईल)	३१/०८/२०१९
२	प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अर्हतेची तपासणी करणे. (पूर्व व्यवसायिक (Pre Vocational) एच एस सी (Vocational), COE (Construction Sector) व व्दिलक्षी (Bifocal) अभ्यासक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेशास पात्र असतील)	पर्यंत


३	संस्थेमध्ये अथवा जिल्हा कार्यालय स्तरावर प्राप्त झालेले एकूण अर्ज व परीक्षा शुल्क (प्रती विद्यार्थी रू. ३००/- प्रमाणे) विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येनुसार मंडळाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चालू खाते क्र. ३१४८५९९९५० मध्ये चलनाद्वारे जमा करणे.	०७/०९/२०१९ पर्यंत
४	जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व अर्जानुसार (सर्व अर्जांवर जिल्हा स्तरावर अर्ज क्रमांक टाकून) संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरून Data entry केलेल्या CD, हार्ड कॉपी व रक्कम भरल्याची मूळ प्रत मंडळ कार्यालयाकडे पाठविणे.	२०/०९/२०१९ पर्यंत

थेट प्रवेशासाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांची सहा महिने आणि एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमांची वेगवेगळी सीडी कार्यालयास सादर करण्यात यावी. तसेच सदर विद्यार्थ्यांची सहा महिने कालावधी अभ्यासक्रमांची परीक्षा जानेवारी २०२० आणि एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमांची परीक्षा जुलै २०२० मध्ये घेण्यात येईल.

वर नमूद केल्याप्रमाणे सोबत जोडलेल्या यादीतील अभ्यासक्रमांपैकीच थेट प्रवेशासाठी अभ्यासक्रमांची निवड करणेबाबत आणि वरील नियोजित प्रवेश कार्यक्रम आपल्या अधिपत्याखालील संबंधित संस्थांना/कार्यालयांना लेखी कळविण्यात यावे.

टिप — सदर सत्रापासून विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करावयाची निर्णय झाल्यास वरील कार्यक्रमात बदल करण्यात येईल. तसेच त्याबाबत सुधारीत सूचना निर्गमित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.

आपला,



(एस. के. वायदंडे)

सचिव,

म.रा.व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ,

वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

प्रत :-

१. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, (सर्व) यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. कार्यासन क्र. ०२/०६ ते ११, यांना माहिती व कार्यवाहीसाठी.
३. संगणक विभाग - सदर पत्र मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करणे.
४. निवड नस्ती.